

**Triumph International Finance India Limited**  
 Regd. Off: Oxford Centre, 10 Shroff Lane Colaba, Mumbai - 400005.  
 CIN: L65990MH1985PLC038176

**Notice**  
 Notice is hereby given that the first Board Meeting for the financial year 2019-20 of the Company is scheduled to be held on Thursday, 30th May, 2019, inter alia, to consider and approve audited financial results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2019 and other agenda.

For  
 Triumph International Finance India Limited  
 Sd/-  
 Nagesh Kutapath  
 Date: 22/05/2019 (DIN: 00245782)  
 Place: Mumbai Compliance Officer

**AUTORIDERS FINANCE LIMITED**  
 Regd. Office: 125/126, Maharashtra Complex, Nehru Road, Shirpur 425405, Dhule Dist. Maharashtra.  
 Tel: 022-4276666  
 CIN: L51900MH1985PLC035433

**NOTICE**  
 Pursuant to regulation 29 read with regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 29th May, 2019 at the registered office to consider and take on record the Audited Financial results for the year ended 31st March, 2019 and any other business(s) as per the discretion of Board of Directors.

The Notice is available on the Company's website at www.autoridersfinance.in and on the website of stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

For Autoriders Finance Ltd.  
 Sd/-  
 Sheha Rathii  
 Place: Shirpur Company Secretary  
 Date: 23.05.2019

**सूचना**  
 रिजल्टिंग अॅण्ड एक्झचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्जिगेशन अॅण्ड डिस्क्लोजर रिजल्टिंग रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ बरोबर वाचले जस्त्या नियम ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अनुक्रमेण येथील इतर विषयांवर ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे एकत्रित आणि स्वतंत्र लेखापरिष्कृत आर्थिक निष्कर्ष विचारत घेण्यासाठी व त्यांना मंजुरी देण्यासाठी आणि इन्व्हेस्टर्स वॉचमॅन देण्याच्या शिफारसीसाठी, काही असल्यास, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार दिनांक ३० मे २०१९ रोजी घेण्याचे ठरले आहे.

ही सूचना कंपनीची वेबसाईट आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईटवर [www.rinfra.com](http://www.rinfra.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) येथे देखील उपलब्ध आहे.

दिनांक: २२ मे २०१९  
 स्थळ: मुंबई

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता  
 अनिल सी. शाह  
 कंपनी सेक्रेटरी

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड  
 CIN: L75100MH1929PLC001530  
 मॉड्युलर कार्बोनाल: एच डब्ल्यू, महिला मल्ल, श्रीकाई  
 जंजिरा रोड, मुंबई, महाराष्ट्र ४०० ००५  
 संपर्क: +९१ २२ ३३०३ ३०००  
 फॅक्स: +९१ २२ ३३०३ ३००५  
 ई-मेल: [rinfra.investor@relianceada.com](mailto:rinfra.investor@relianceada.com)  
 वेबसाईट: [www.rinfra.com](http://www.rinfra.com)

**RELIANCE**  
 Infrastructure

**FANCY FITTINGS LIMITED**  
 CIN: U74999MH1993PLC070323  
 R. O. - 145/259, Minerve Ind. Estate, Sewri Bunder Road, Sewri - East, Mumbai - 400015  
 Website: [www.fancyfittings.com](http://www.fancyfittings.com)  
 Email: [info@fancyfittings.com](mailto:info@fancyfittings.com)

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Thursday, 30th May, 2019** at the Registered office of the Company, inter alia, to consider and approve the Standalone Audited Financial Results for the quarter and financial year ended 31st March, 2019.

The said notice is also available on the website of the Company at [www.fancyfittings.com](http://www.fancyfittings.com) and on the website of MSEI Limited [www.msei.in](http://www.msei.in)

For Fancy Fittings Limited.  
 Sd/-  
 Jayant N Parekh  
 Managing Director

23/05/2019  
 Mumbai

**PANTHER INDUSTRIAL PRODUCTS LIMITED**  
 (CIN:L1710MH1987PLC045042)  
 Registered Office:  
 1st Floor, Radha Bhuvan, 121, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400023.  
 Tel:022 22677712 | Fax: 022 22623250  
 Email: [pipin@rediffmail.com](mailto:pipin@rediffmail.com)  
[www.pantherindustrialproductsindia.com](http://www.pantherindustrialproductsindia.com)

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **THURSDAY, the 30th DAY of May 2019**, at 3:30 PM at First Floor, Radha Bhuvan, 121, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400023 inter alia, to consider, approve and take on record the Audited Financial Results of the Company for the quarter and Year ended 31st March, 2019.

The said intimation is also available on the company website at [www.pantherindustrialproductsindia.com](http://www.pantherindustrialproductsindia.com) and may also be available on the website of the stock exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For Panther Industrial Products Limited  
 Sd/-  
 Place: Mumbai Compliance Officer  
 Date: 22/5/2019

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given to the Public that my client is negotiating to purchase from Mr. Rajesh Dayanand Panambur & Mr. Virendra Dayanand Panambur holding five shares of Rs.50/- each bearing Share Certificate No. 060 dated: 4/05/2002 distinctive Nos. from 301 to 305. Along with their Shares, right, title, interest in B-1/610, 6th Floor of the building known as DEVAJIG CHSL., Sahar Pipeline Road, Andheri (East) Mumbai - 400099, which is more particularly described in the Schedule hereunder written.

All persons having any claim against or in respect thereof by way of sale, transfer, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise, however are hereby requested to inform the same in writing with supporting documents to the undersigned within 15 days from the date hereof, failing which the claim or claims, if any of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and my client will proceed with the purchase of the said Flat.

**SCHEDULE OF THE PROPERTY**  
 Residential flat bearing Flat No B-1/610, 6th Floor, Om Nagar, admeasuring 581 Sq.ft. Built-up in DEVAJIG CHSL., Sahar Pipeline Road, Andheri (East) Mumbai - 400099 on plot bearing C.T.S No. 167, of village: Sahar, Taluka ANDHERI, Mumbai Suburban District Mumbai within jurisdiction of K - East Ward of B. M. C. Mumbai. The building has Ground + 6 floors with lift.

Sd/-  
**Dipti Gandhi**  
 Advocate High Court,  
 Dipti Gandhi, 9, 3rd Floor,  
 Juhu Mahavir CHSL., K.D. Road,  
 Vile Parle (West), Mumbai - 4000056

Dated this 23rd day of May 2019

**अशोक अल्को-केम लिमिटेड**  
 कोर्पोरेट आउटलेट नंबर  
 (L24110MH1992PLC069615)  
 नोंदणीकृत कार्यालय: सोनी क्रमांक १०४, वेल्फेअर चेंबर, १२१ मजला, वनस्पति तळपटकर मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००२.  
 दूरध्वनी क्रमांक: ०२२-२६४९९०० / ०२६-२६४९९००  
 ई-मेलपत्ता: [secretarial@ashokalcochem.com](mailto:secretarial@ashokalcochem.com)  
 संकेतस्थळ: [www.ashokalcochem.com](http://www.ashokalcochem.com)

**सूचना**  
 सेबी (कर्तव्य आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५ च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे कि,

१) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरिष्कृत स्वतंत्र निकाल निष्कर्ष पट्टावर घेण्यासाठी  
 २) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वार्षिक लेखापरिष्कृत एकत्रित निष्कर्ष पट्टावर घेण्यासाठी आणि  
 ३) कंपनीच्या इन्व्हेस्टर्स वॉचमॅन देण्याच्या शिफारसीसाठी लागू असल्यास विचार करण्यासाठी आणि त्याची शिफारस करण्यासाठी आणि अन्य कार्यसूची करता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक मे २८, २०१९ रोजी घेण्यात येत आहे.

सादर माहिती कंपनीच्या [www.ashokalcochem.com](http://www.ashokalcochem.com) या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्स्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) या संकेत स्थळावर सुद्धा उपलब्ध केली जाईल.

अशोक अल्को-केम लिमिटेड  
 सीमा मंगलवत  
 कंपनी सचिव आणि  
 अनुपालन अधिकारी

मुंबई  
 दि. मे २२, २०१९

**FUTURE CONSUMER LIMITED**  
 CIN : L52602MH1996PLC192090  
 Regd. Office : Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai - 400 060 | Tel. No.: +91 22 66442200 | Fax No.: +91 22 61995391  
 Email : [investor.care@futureconsumer.in](mailto:investor.care@futureconsumer.in) | Website: [www.futureconsumer.in](http://www.futureconsumer.in)

**EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019**  
 (Rs.in lakhs except per share data)

Particulars	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended
	March 31, 2019 (Audited)	March 31, 2018 (Audited)	March 31, 2019 (Audited)
Total income from operations (net)	103,737.58	81,116.23	388,064.97
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(1,054.02)	(655.06)	(2,397.46)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(1,054.02)	(655.06)	(2,375.05)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	753.29	(405.34)	(718.31)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	766.28	(506.72)	(731.97)
Equity Share Capital	114,428.54	114,128.91	114,428.54 (15,407.47)
Reserves (excluding Revaluation Reserves)	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 6/- each) for continuing operations	0.04	(0.02)	(0.03)
Basic (in Rs.)	0.04	(0.02)	(0.03)
Diluted (in Rs.)	-	-	-
Paid up Debt Capital	-	-	81,366.81
Debt Redemption Reserve	-	-	-
Networth	-	-	99,021.07
Debt Equity Ratio (no. of times)	-	-	0.82
Debt Service Coverage Ratio (no. of times)	-	-	0.10
Interest Service Coverage Ratio (no. of times)	-	-	0.39

Disclosures under regulation 52(4) and 54(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 in respect of Non-Convertible Debentures are as follows:

Sr No	Particulars	Series	ISIN	Security ID	Previous Due Date (From 01-October-2018 to 31-March-2019)	Next Due Date (From 01-April-2019 to 30-September-2019)	Rating Assigned by Rating Agency
A	Non Convertible Debentures Series I	STRPP 2	INE220J07048	1100FCL19A	16-Mar-2019	-	CARE A
B	Non Convertible Debentures Series I	STRPP 3	INE220J07055	1100FCL20	16-Mar-2019	-	CARE A
C	Non Convertible Debentures Series II	STRPP 2	INE220J07071	1055FCL19A	16-Dec-2018	16-Mar-2019	CARE A
D	Non Convertible Debentures Series II	STRPP 3	INE220J07089	1055FCL20A	16-Dec-2018	16-Sep-2019	CARE A
E	Non Convertible Debentures Series III	STRPP 1	INE220J07097	995FCL19	5-Mar-2019	-	CARE A
F	Non Convertible Debentures Series III	STRPP 2	INE220J07105	995FCL19A	-	5-Sept-2019	CARE A
G	Non Convertible Debentures Series III	STRPP 3	INE220J07113	995FCL20	-	5-Sept-2019	CARE A
H	Non Convertible Debentures Series	1	INE220J07121	-	15-Nov-2018	15-May-2019	Unrated
I	Non Convertible Debentures Series	2	INE220J07139	-	15-Nov-2018	15-May-2019	Unrated

Interest and Principal has been paid on due dates  
 The Listed Secured Non-Convertible Debentures of the Company aggregating to Rs. 55 crores as on March 31, 2019 are secured by way of exclusive charge on specific fixed assets of the Company and / or its subsidiaries and unconditional and irrevocable guarantee of Mr. Kishore Biyani, Director of the Company, for principal and its interest thereon. The asset cover in respect of Non-Convertible Debentures of the Company as on March 31, 2019 exceeds 100% of the principal amount of the said listed Non-Convertible Debentures. Formula for computation of ratios are as follows:

(a) Paid up Debt Capital = (Long term borrowings + Short term borrowings + Current maturities of Long term borrowings).  
 (b) Debt Equity Ratio = (Long term borrowings + Short term borrowings + Current maturities of Long term borrowings) / (Equity).  
 (c) Debt Service Coverage Ratio = (Profit from ordinary activities before tax + Interest on long-term borrowings) / (Interest on long-term borrowings + Repayment of long-term borrowings during the period).  
 (d) Interest Service Coverage Ratio = (Profit from ordinary activities before tax + Interest on long-term borrowings) / Interest on long-term borrowings.

For the purpose of calculation, loans having original maturity of more than 365 days are considered as long-term borrowings.

**Key Standalone financial information of the Company** (Rs. In lakhs)

Particulars	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended
	March 31, 2019 (Audited)	March 31, 2018 (Audited)	March 31, 2019 (Audited)
Revenue from operations	77,928.62	65,273.69	298,996.39
Profit / (Loss) before Tax	1,603.22	1,097.76	4,173.48
Total comprehensive income	3,505.42	1,006.14	6,075.68

**Note:** The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites - [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website - [www.futureconsumer.in](http://www.futureconsumer.in)

By Order of the Board  
 For Future Consumer Limited  
 Sd/-  
 Ashni Biyani  
 Managing Director

Place : Mumbai  
 Date : May 22, 2019

**SAHYADRI INDUSTRIES LIMITED**  
 CIN L26956PN1994PLC078941  
 39/D, Gultekdi, J. N. Marg, Pune 411 037. T: +91 20 2644 4625/2627, F: +91 20 2645 8888, E: [info@silworld.in](mailto:info@silworld.in), W: [www.silworld.in](http://www.silworld.in)

**STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31st MARCH, 2019**  
 (Rs. Lakh)

Sl. No	Particulars	3 Months Ended	3 Months Ended	12 Months Ended	12 Months Ended
		31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2018 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	7547.00	7130.34	29762.26	27849.68
2.	Profit / (Loss) from ordinary activities before Exceptional Items and Taxes	622.61	758.23	4294.69	3304.82
3.	Net Profit Before Tax (after Exceptional Tax Items and/or Extra Ordinary Item)	622.61	758.23	4488.69	3565.60
4.	Net Profit/ (Loss) for the Period (after Exceptional Items and/or Extra Ordinary Item)	446.40	499.08	3189.71	2441.90
5.	Total Comprehensive Income Net of Tax	451.66	496.04	3191.17	2449.03
6.	Equity Share Capital	956.15	956.15	956.15	956.15
7.	Reserves Excluding Revaluation Reserve.	-	-	15311.16	12119.99
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Not Annualized)				
	1. Basic:	4.67	5.22	33.36	25.54
	2. Diluted:	4.67	5.22	33.36	25.54

Note:  
 1. The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their meeting held on 21st May, 2019.  
 2. The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 of SEBI (LODR) Regulation 2015 and SEBI circular dated 05th July 2016.  
 3. The Company is liable to Goods and Service Tax (GST) with effect from 1st July 2017. The Revenue for all the reported periods of financial year 2018-19 and three months ending 31st March, 2018 is net of GST. However revenue for the quarter ended 30th June 2017 included in year ending 31st March, 2018 are inclusive of excise duty.  
 4. The figures for the quarter ended 31st March 2019 and 31st March 2018 are the balancing figures between audited figures in respect of full financial years and the published unaudited figures for the nine months ending 31st December 2018 and 31st December 2017 respectively.  
 5. Exceptional item for the year ending 31st March, 2019 and three months ending 31st December, 2018 represents interest accrued on late payment from MSEDCL as per order of MERC and exceptional item for the year ending 31st March, 2018 represents gain on sale of windmill unit located at Tamilnadu.  
 6. The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.  
 7. The Board of Directors has recommended a dividend of 10 % (Rs.1 Per share) for the financial year 2018-19 subject to shareholders' approval.

FOR SAHYADRI INDUSTRIES LIMITED  
 Sd/-  
 Satyen V Patel  
 Managing Director

Date: 21st May 2019  
 Place: Pune

**जाहीर सूचना**  
 याद्वारे सूचना देण्यात येते की, (१) श्रीम. सुनित प्रेमकुमार गुजराल आणि (२) श्री. कुणाल प्रेमकुमार गुजराल (दोघेही प्रेमकुमार गुजराल यांचे वारस) पत्ता शिवसागर इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सो. लि., सी.टी.एस. क्र. १७४ डी, सर्व्हे क्र. ७४, हिस्सा क्र. ५ भाग, कोटकर रोड, गोगोवा (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे असलेले हे लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले प्रत्येकी मोजमापित ३४ चौ. मीटर्स, गाळ क्र. २१२ आणि १२३ माझ्या अशिलांकडे विक्रीकरिता सहमती दिली आहे.

सर्व व्यक्तींना सादर गाळा किंवा त्याच्या कोणत्याही भागा संबंधित कोणत्याही प्रकारच्या दावा किंवा शेअर, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन, अदलाबदल, प्रभार, भार, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, भाडेपट्टा, पोट-पट्टा, परवाना, गहाण, धारणाधिकार, सुविधाधिकार, विश्वस्त, करार, तावा, सूचना, एफएसआय चा वापर, करारपत्र किंवा अभिहस्तांकनकारिता सामंजस्य संज्ञापन, विक्री, भाडेपट्टा आणि/किंवा कोणतीही इतर व्यवस्था किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्ग संबंधित पुराव्यांच्या दस्तावेजांसह लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना खाली नमूद पत्ता येथे सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास अशा व्यक्तीचे कोणतेही दावे, मागणी, शेअर, हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल.

**परिशिष्ट**  
 मुंबई उपनगर आणि मुंबई शहराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा मधील तालुका बोरिवली, सीटीएस क्र. १७४ डी, सर्व्हे क्र. ७४, हिस्सा क्र. ५ (भाग), कोटकर रोड, गोगोवा (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे स्थित श्री. कुणाल प्रेमकुमार गुजराल आणि विनिता गुजराल नामनिर्देशित असलेले आणि अनुक्रमे शेअर प्रमाणपत्र क्र. ११९ ते १२५ आणि धारक क्र. १८६ ते १९० असलेले धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ३८ "शिवसागर इंडस्ट्रियल इस्टेट" प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीचे दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी मोजमापित ३४ चौ. मीटर्स युनिट क्र. २१२ आणि २१३.

दि. २२ मे, २०१९

**विषय एन. शाह**  
 वकील  
 ६०४/६०५, अरावली बिझनेस सेंटर, आर. सी. पटेल रोड, चंदावकर रोड लगत, पंड्या हॉस्पिटल जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२

**अशोक अल्को-केम लिमिटेड**  
 कोर्पोरेट आउटलेट नंबर  
 (L24110MH1992PLC069615)  
 नोंदणीकृत कार्यालय: सोनी क्रमांक १०४, वेल्फेअर चेंबर, १२१ मजला, वनस्पति तळपटकर मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००२.  
 दूरध्वनी क्रमांक: ०२२-२६४९९०० / ०२६-२६४९९००  
 ई-मेलपत्ता: [secretarial@ashokalcochem.com](mailto:secretarial@ashokalcochem.com)  
 संकेतस्थळ: [www.ashokalcochem.com](http://www.ashokalcochem.com)

**सूचना**  
 सेबी (कर्तव्य आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५ च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे कि,

१) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरिष्कृत स्वतंत्र निकाल निष्कर्ष पट्टावर घेण्यासाठी  
 २) ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वार्षिक लेखापरिष्कृत एकत्रित निष्कर्ष पट्टावर घेण्यासाठी आणि  
 ३) कंपनीच्या इन्व्हेस्टर्स वॉचमॅन देण्याच्या शिफारसीसाठी लागू असल्यास विचार करण्यासाठी आणि त्याची शिफारस करण्यासाठी आणि अन्य कार्यसूची करता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक मे २८, २०१९ रोजी घेण्यात येत आहे.

सादर माहिती कंपनीच्या [www.ashokalcochem.com](http://www.ashokalcochem.com) या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्स्चेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) या संकेत स्थळावर सुद्धा उपलब्ध केली जाईल.

अशोक अल्को-केम लिमिटेड  
 सीमा मंगलवत  
 कंपनी सचिव आणि  
 अनुपालन अधिकारी

मुंबई  
 दि. मे २२, २०१९

**Aptech**  
 Unleash your potential

**३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिष्कृत एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण**  
 (रु. लाखात, इपीएस वागळून)

तपशील	संपलेली तिमाही मार्च, १९	संपलेली तिमाही डिसें., १८	संपलेली तिमाही मार्च, १८	संपलेले वर्ष ३१ मार्च, १८	संपलेले वर्ष ३१ मार्च, १९
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६,४१०	४,३२९	६,७९२	२३,४२७	२१,२७२
करपत्रात सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	४७९	१७२	७२५	३,२८७	१,८२२
करपत्रात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबी परचात)	४७९	१७२	७२५	३,२८७	१,८२२
कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपत्रात) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करपत्रात) समाविष्ट)	४७९	१७२	७२५	३,२९३	१,९४३
समभाग भांडवल	३,९८९	३,९८९	३,९८९	३,९८९	३,९८९
दलावची वार्षिक ताळेबंदीत दर्शविल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वागळून	-	-	-	२३,९३३	२३,८८७
प्रती समभाग प्राप्त (अनन्यसाधारण बाबी पूर्व) (प्रत्येकी रु. १०/- च्या)	-	-	-	-	-
मुलभूत:	१.९८	०.४३	१.८२	८.२४	४.५७
सौम्यिकृत:	१.९५	०.४२	१.७३	७.८६	४.४५

**टिपा:**  
 १. सेबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्क्लोजर रिजल्टिंग रेग्युलेशन्स, २०१५) च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
 २. अंतिम तत्वावर ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अप्टेक लिमिटेडने (ए) रु. ४,७९० लाखांची उलाढाल, (बी) रु. ३६४ लाख करपत्र नफा/(तोटा) आणि (सी) रु. २३८ लाख करार नफा/(तोटा) नोंदवला.

संचालक मंडळाच्यावतीने आणि करिता  
 अप्टेक लिमिटेड  
 अनिल पंत  
 व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

दिनांक: २१ मे, २०१९

नोंदणी. कार्यालय : अप्टेक हाऊस, ए-६५, एम. आय. डी. सी. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.  
 ई-मेल : [info@aptech.ac.in](mailto:info@aptech.ac.in) सीआयएन नं. : एल ७२९०० एमएफ २००० पीएलसी १२३८१९